



PILL: SEC: APR 25-26/28

06th August, 2025

To
BSE Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort
Mumbai – 400 001.

To
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza,
Bandra Kurla Complex,
Bandra (East),
Mumbai – 400 051.

SCRIP CODE: 526381

NSE SYMBOL: PATINTLOG

Sub: Information pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015:

We refer to our letter dated 05th August, 2025 informing about the Company's Unaudited Standalone Financial Results for the Quarter ended 30th June, 2025.

In this connection and pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the newspaper advertisements, published in The Free Press Journal (English newspaper) and Navshakti (Marathi newspaper) on 06th August, 2025.

This is for your Information and record.

For **PATEL INTEGRATED LOGISTICS LIMITED**

AVINASH PAUL RAJ
COMPANY SECRETARY

CC to:
The Calcutta Stock Exchange Ltd.

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI (BANDRA BRANCH)
R. A. E. SUIT NO. 417 OF 2022

1. Shilpee Enterprises
 A Partnership firm duly registered under the provisions of Indian Partnership Act, having its office at 7, Madhuparag, 69, Swastik-Society, 4/5, N.M. Road, JVPD, Mumbai - 400 056
2. Mr. Chandrashekar Champalaji Hingrah
 Age: 63 years, Occu. Business, Having his address at 69, Madhuparag, J.V.P.D. Scheme, Vile Parle (West), Mumbai - 400 056
3. Mr. Bharat Bakhtawalmaji Jain
 Age: 48 years, Occu. Business, Residing at C/602, Gundecha Garden, Bombay Gas Agency Lane, Lal Baug, Parel, Mumbai-12
 Plaintiff no.2 and 3 being Partners of Plaintiff no.1
 VS.
1. Mr. John Fernandes (Full name not known)
 Age: not known Occ: not known Having his last known address at Room no. 7 & 8, 1st Floor, Marve Road, Annapurna Building, Malad (West), Mumbai - 400 064
2. Jagjit Estate & Development Co. Pvt. Ltd.
 17 A&B, Government Industrial Estate, Near State Bank of India, Charkop, Kandivli West, Mumbai 400067.
3. Mr. Amrik Singh Nagpal,
 Age: Not known Adult, Occ. Not known 17 A&B, Government Industrial Estate, Near State Bank of India, Charkop, Kandivli west, Mumbai 400067.
4. Mr. Harmohan Singh Jagjitsingh Nagpal,
 Age: Not known, Adult, Occ. Not known 17 A&B, Government Industrial Estate, Near State Bank of India, Charkop, Kandivli west, Mumbai 400067.
5. Mr. Guizar Singh Nagpal,
 Age: Not known, Adult, Occ. Not known 17 A&B, Government Industrial Estate, Near State Bank of India, Charkop, Kandivli west, Mumbai 400067.
 Defendant no. 3, 4 & 5 are Directors of Defendant No. 2.
 To,
The Defendant No. 1 abovenamed,
 Whereas the Plaintiffs abovenamed have instituted the suit against the Defendants praying therein that Defendants, be ordered and decreed to quit vacate and deliver quiet, vacant and peaceful possession of the suit premises i.e. Room no.7 and 8 on the First floor of Annapurna Building, Marve Road, Malad (West), Mumbai 400 064, more particularly described in para 4 of the Plaintiff to the Plaintiffs and for such other and further reliefs.
 You are hereby summoned to file your Written Statement within 30 days from service of summons and to appear in Court Room No. 40, Court of Small Causes, Anant Kanekar Marg, Bhaskar Building, Bandra (East), Mumbai - 400 051 in person or by a Pleader duly instructed and able to answer all material questions relating to the suit, or who shall be accompanied by some person, able to answer all such questions, on 12th August, 2025 at 02.45 P.M. to answer the claim; and as the day fixed for your appearance is appointed for the final disposal of the suit, you must be prepared to produce on that day all the witnesses upon whose Evidence and all the documents upon which you intend to rely in support your of defence.
 Take notice that, in default of your appearance on the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence.
 You may obtain the copy of said Pleat from Court Room No. 40 of this court. Given under my hand and the Seal of Court, this 01st day of July, 2025.
 Dated: 30/07/2025
 Place: Mumbai.
 (R. K. Kulkarni)
 Additional Registrar

Union Bank of India
 [Rule - 8 (1)]
POSSESSION NOTICE
 (For Immovable Property)

CREDIT RECOVERY AND LEGAL SERVICE DEPARTMENT
 The Capital Building, 1st Floor, Opp. Kulkarni Garden, Sharanpur Road, Nasik-05.

Whereas,
 The undersigned being the authorized officer of Union Bank of India, Dhule Branch, Address- Vidya Prasad, CTS 1574 A, Stn. Road, 5th lane, Dhule, Maharashtra-424001 under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 (Act No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice Dated 16/04/2025 calling upon the Borrower Mr. Ramdas Pandurang Kankate to repay the amount mentioned in the notice being Rs. 12,82,845.89 (Rupees Twelve Lakh Eighty Two Thousand Eight Hundred Forty Five and Paise Eighty Nine only) within 60 days from the date of receipt of the said notice.
 The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with rule 3 of the said rules on this 4th August 2025.
 The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Union Bank of India for an amount of Rs. 12,82,845.89 (Rupees Twelve Lakh Eighty Two Thousand Eight Hundred Forty Five and Paise Eighty Nine only) and interest thereon.
 The Borrower's attention is invited to provision of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available to the borrower to redeem the secured assets.
Description of Immoveable Property
Simple Mortgage of immovable property described herein below:
Schedule - I
Owner: Mr. Ramdas Pandurang Kankate
 Eastern Portion Sub Pt. No. 1-0 of Pt. No. 50 to 58 out of Survey No. 417/1+2 i.e. CTS No. 11095/15 situated at Dhule, Tal. & Dist. Dhule.

Plot No.	Location	Boundaries
Eastern Portion Sub Pt. No. 1-0 of Pt. No. 50 to 58 out of Survey No. 417/1+2, area adm. 41.82 Sq. Mtr out of Total area Adm. 82.12 Sq. Mtr which is also known as CTS No.11095/15 area adm. 95.44 Sq. mtr.	Situated at Dhule, Tal. & Dist. Dhule within the jurisdiction of Dhule Municipal Corporation.	East: 9 Mtr. Road West: Part of this Plot South: Sub Pt. No. 1-Q North: Sub Pt. No. 1-N

Schedule - II
Owner: Mr. Ramdas Pandurang Kankate
 Eastern Portion Sub Pt. No. 1-P of Pt. No. 50 to 58 out of Survey No. 417/1+2 i.e. CTS No. 11095/16 situated at Dhule, Tal. & Dist. Dhule.

Plot No.	Location	Boundaries
Eastern Portion Sub Pt. No. 1-P of Pt. No. 50 to 58 out of Survey No. 417/1+2, area adm. 41.82 Sq.Mtr out of Total area Adm. 84.37 Sq.Mtr which is also known as CTS No. 11095/16 area adm. 90.52 Sq. mtr.	Situated at Dhule, Tal. & Dist. Dhule within the jurisdiction of Dhule Municipal Corporation.	West: Adj. S. No. South: Sub Pt. No. 1-Q North: Sub Pt. No. 1-N

 Date: 04.08.2025
 Place: Dhule
 Sd/-
 Chief Manager/Authorised Officer
 Union Bank of India

Hybrid FINANCIAL SERVICES LIMITED
 Regd. Office: 104, 1st Floor, Sterling Centre, Opp. Divine Child High School, Andheri - Kurla Road, Andheri (East), Mumbai - 400 093. CIN No. L99999MH1986PLC041277

INTIMATION REGARDING 38TH ANNUAL GENERAL MEETING
 This is to intimate that 38th Annual General Meeting ("AGM") of our Company will be held through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) on Friday, 12th September, 2025 at 11:00 AM in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with Circular No. 09/2024 dated 19th September, 2024 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and SEBI, to transact the business set out in the Notice of AGM. The necessary information in terms of MCA Circulars, pertaining to the said AGM are furnished below:
 a) AGM of the Company will be held through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OAVM)
 b) Date and Time of AGM: Friday 12th September, 2025 at 11:00 AM
 c) In terms of MCA Circular and SEBI Circular, copies of the Notice to conduct AGM will be sent only by email to all the shareholders. The Notice of AGM convening the meeting shall be available at the Company's website at www.hybridfinance.co.in as well as on the website of the Stock Exchanges, i.e. www.bseindia.com and www.nseindia.com where the shares of the Company are listed.
Manner of Registering / Updating email address:
 1. Members holding shares in physical mode, who have not registered / updated their email addresses with the Company, are requested to register / update the same by sending scanned copy of (i), signed request letter mentioning name, folio number, e-mail id, Mobile Number and Complete address (ii), Self-attested copy of PAN Card and (iii), Self-attested copy of any document (such as Aadhaar Card, Driving Licence, Election Identity Card, Passport) in support of the address of the member as registered with the Company, to RTA of the Company at investor@bigshareonline.com with cc to the Company at investor@hybridfinance.co.in
 2. The member holding shares in Dematerialised mode, who have not registered and updated their email addresses with their DP, are requested to register / update their email addresses with the respective DP.
 The manner of remote e-voting and e-voting on the date of AGM have been provided in the Notice of AGM. Members are requested to read carefully all the Notes set out in the notice of AGM.
 For Hybrid Financial Services Limited
 Sd/-
 K. Chandramouli
 Company Secretary
 Place: Mumbai
 Date: 6th August 2025

Bank of Baroda
 BANK OF BARODA, KHARGHAR SEC 12 BRANCH, F-84, Sai Co. Op. Society Ltd., Kharghar, Navi Mumbai - 410210
 Landline : 022-27741904/05
 Email: vkgar@bankofbaroda.com

POSSESSION NOTICE - (For Immoveable Property)
 (As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002)

Whereas, The undersigned being the Authorised Officer of the Bank of Baroda, V J Kharghar branch under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 30.04.2025 calling upon the Borrower Mr. Samir Kulu and Mrs. Dipali Kulu, residing at Flat No.204, Second Floor, Tulsi Chhaya, Village Diksal, Taluka -Karjat, Dist. Raigad to repay the amount mentioned in the notice being Rs.10,35,734.71 (Rupees Ten Lac Thirty Five Thousand Seven Hundred Thirty Four and Seventy One Paise Only) +unapplied interest and other charges if any till the date of realization) as on 29.04.2025 together with interest thereon at the contractual rate plus costs, charges, etc. within 60 days from the date of receipt of the said notice.
 The Borrowers/Mortgagors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under sub section (4) of Section 13 of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this 31st day of July, of the year 2025.
 The Borrower/ Mortgagors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda, V J Kharghar branch for an amount of Rs.10,35,734.71 (Rupees Ten Lac Thirty Five Thousand Seven Hundred Thirty Four and Seventy One Paise Only) + unapplied interest and other charges if any till the date of realization as on 29.04.2025 plus unapplied interest plus charges if any till realization.
 The Borrower's/Mortgagor's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of time available, to redeem the secured assets.
DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY:
 All that part and parcel of the property consisting Residential Flat No. 204, Second Floor, Adm 29.103 sq mt with exclusive balcony area of 2.430 sq mt in the building no. A known as "Tulsi Chhaya" on the land bearing Survey no. 111, Hissa No. 1/A/3, Village Diksal, Taluka, Karjat, Dist. Raigad.
Bounded: On the North by : Colony Road **On the South by :** Open Plot on the East by : Open Plot **On the West by :** B Wing of Tulsi Chhaya
PLACE : MUMBAI
DATE : 31.07.2025
 Authorised Officer
 Bank of Baroda

Keystone Realtors Limited
 CIN: L45200MH1995PLC094208
 Registered Office :- 702, Natraj, M.V. Road Junction, Western Express Highway, Andheri (East), Mumbai - 400 069.
 Website: www.rustomjee.com

Statement of unaudited consolidated financial results for the quarter ended June 30, 2025
 (INR in Lakh, except otherwise stated)

Sr. No.	Particulars	31.03.2025			
		30.06.2025 Unaudited	31.03.2025 Unaudited (refer note 3)	30.06.2024 Unaudited	31.03.2025 Audited
1	Total Income from Operations	28,864	64,220	43,720	212,144
2	Profit Before Share of Profit from associates and joint ventures, and tax	1,791	8,947	3,904	26,791
3	Profit for the period	1,633	6,695	2,565	18,813
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,608	6,559	2,553	18,635
5	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- Per Share)	12,603	12,603	12,601	12,603
6	Earning per share (Face value of Rs. 10/- each) (not annualised)				
	(a) Basic (in INR)	1.15	5.14	2.16	13.85
	(b) Diluted (in INR)	1.14	5.09	2.15	13.71

Notes to the Unaudited Consolidated Financials Results
 1 The above consolidated financial results for the quarter ended June 30, 2025 of the Keystone Realtors Limited ("the Company") and its subsidiaries (collectively "the Group") and its interest in associates, joint ventures and jointly controlled entities, were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on August 05, 2025.
 2 The above consolidated financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the applicable Indian Accounting Standards ("Ind AS") as prescribed under section 133 of the Companies Act, 2013, as amended, read with relevant rules thereunder.
 3 The figures of the quarter ended March 31, 2025 are balancing figure between audited figures in respect of the full financial year and the published year to date figures up to the third quarter of the financial years.
 4 The Group is exclusively engaged in the business of real estate and allied activities. This in the context of Indian Accounting Standard (Ind AS 108) "Operating Segments", constitutes single operating segment. The Group does not have operations outside India, hence geographical segment is not applicable.
 5 The Company had during the previous year issued fresh equity shares of INR 10 each at a premium of INR 650 per share aggregating INR 80,000 Lakh by way of qualified institutional placement (QIP), which were allotted on May 27, 2024 and got listing and trading approval of BSE Limited and National Stock Exchange of India Limited on May 28, 2024 and May 29, 2024 respectively.
 The net proceeds (net off issue expenses) of INR 78,272 Lakh are to be utilized towards the purposes mentioned in placement document of QIP and the costs that are directly attributable to the aforesaid issue has been recognized in equity.
 The Company has utilised net proceed of INR 78,272 Lakh in accordance with the objects mentioned in the placement document of QIP.
 For and on behalf of the Board
 Sd/-
 Boman Irani
 Chairman & Managing Director
 DIN : 00057453
 Place: - Mumbai
 Dated : August 05, 2025

PATEL INTEGRATED LOGISTICS LIMITED
 Regd. Office: "Patel House", Ground Floor, 48 - Gazdarbandh, North Avenue Road, Santacruz (West), Mumbai - 400 054. Tel. No.: 022-26050021, 26421242
 Fax: 022-26052554 • CIN: L71110MH1982PLC012396 • Website: www.patel-india.com

EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2025
 (₹ in Lakhs)

Particulars	Quarter ended (30/06/2025)		Year ended (31/03/2025)	
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Total Income from operations (net)	7842.35	8708.44	8267.54	34536.77
Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	163.95	185.96	153.03	766.72
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	163.95	185.96	153.03	766.72
Net Profit / (Loss) for the period after tax (after tax, Exceptional and/or Extraordinary items)	163.95	185.96	153.03	759.95
Total Comprehensive income for the period/year (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax))	160.05	172.04	186.01	676.58
Paid Up Equity Share Capital (Face value Rs.10/-)	6958.57	6958.57	6458.57	6958.57
Other Equity (excluding Revaluation Reserve)	0	0	0	5207.44
Earnings Per Share				
Face Value of Rs. 10/- each for Continuing and Discontinued operations				
- Basic	0.24	0.24	0.28	0.28
- Diluted	0.24	0.24	1.13	1.13

Notes:
 1. The results of the quarter ended 30th June, 2025 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on August 05, 2025. They have been subjected to Limited review by the Statutory Auditors.
 2. For the quarter ended 30th June, 2025, year to date figures are not given as they are identical with quarterly figures.
 3. This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
 4. The Company strives to follow highest level of Corporate Governance. Our policy of Corporate Governance helps us strike the right balance in our pursuit of long term, sustainable value creation.
 By Order of the Board
 For PATEL INTEGRATED LOGISTICS LIMITED
 Sd/-
 Mahesh Fogla
 Director
 Place: Mumbai
 Date: 05th August 2025

G-TEC JAINX EDUCATION LIMITED
 (Formerly Known as Keerti Knowledge & Skills Limited)
 (CIN Number: L72200MH1999PLC119661)
 Registered Office : Office No 302, B-Wing, Pinnacle Corporate Park, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051
 Tel No : +91-77-00906675 Email Id: info@gtecjainxeducation.com

Extract of Standalone and Consolidated Financial Results for the Quarter ended June 30th, 2025.

Consolidated	Quarter Ended		Year Ended		Particulars	Standalone		Year Ended	
	30.06.2025	31.03.2025	30.06.2024	31.03.2025		30.06.2025	31.03.2025	30.06.2024	31.03.2025
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		Unaudited	(Audited)	Unaudited	Audited
251.29	173.22	245.92	772.98	1. Total Income from operations	169.29	119.49	163.45	528.47	
28.13	(68.39)	23.31	(313.57)	2. Net Profit / (Loss) (before tax, Exceptional and/or Extraordinary Items and/ or Prior Period)	21.63	(32.99)	15.40	(253.09)	
14.76	(68.39)	23.31	(335.72)	3. Net Profit / (Loss) before tax (after Exceptional and/or Extraordinary Items and/ or Prior Period)	8.26	(32.99)	15.40	(275.24)	
14.76	(70.53)	17.25	(337.86)	4. Net Profit/ (Loss) after tax (after Exceptional and/or Extraordinary Items and/ or Prior Period)	8.26	(33.02)	11.40	(275.27)	
14.76	(70.53)	17.25	(337.86)	5. Total Comprehensive Income for the period (after Tax) [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	8.26	(33.02)	11.40	(275.27)	
1,018.91	1,018.91	1,018.91	1,018.91	6. Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	1,018.91	1,018.91	1,018.91	1,018.91	
-	-	-	(882.50)	7. Other Equity (as shown in the audited balance sheet of PY)	-	-	-	(226.64)	
0.14	(0.69)	0.17	(3.32)	8. Earnings Per Share (of Rs. 10/- each) (not annualized)					
0.14	(0.69)	0.17	(3.32)	Basic :	0.08	(0.32)	0.11	(2.70)	
				Diluted :	0.08	(0.32)	0.11	(2.70)	

Notes :
 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Ended to date financial results filled with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Format of the unaudited financial results for the Quarter ended 30th June, 2025 are available on the Stock Exchange's website i.e., www.nseindia.com respectively and on Company's website : www.gtecjainxeducation.com
 2. The above results have been prepared by the Board of Directors in their meeting held on 05.08.2025
 3. The above results have been prepared in accordance with the Ind AS notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015, as amended.
 4. The Consolidated figures include wholly owned subsidiaries
 a) Keerti Institute India Private Limited (KIPL)
 b) G-Tec Jain Keerti Career Education Private Limited (Formerly Known as Keerti Tutorials India Private Limited)
 5. The Company's business activity falls within a single reportable business segment, viz., Information Technology.
 For G-TEC JAINX EDUCATION LIMITED
 (Formerly known as Keerti Knowledge and Skills Limited)
 Sd/-
 Mr. Sudhakar P. Sonawane
 Joint Managing Director
 DIN : 01689700
 Place: Mumbai
 Dated: 05.08.2024
 Sd/-
 Mr. Vinod N. Narsale
 Chief Financial Officer

PUBLIC NOTICE
 Notice is hereby given that the Share Certificate No. 005 dated 27th February, 2005 containing 43 fully paid shares of Rs. 20/- each bearing distinctive Nos. 3777 to 3781, 5443 to 5462, 10209 to 10225 and 13235 of The Talmakiwadi Cooperative Housing Society Ltd. in the name of Smt. Suman Maruti Mirjankar has been reported lost / misplaced and an application has been made by her to the Society for issue of duplicate share certificates.
 The Society having address at 8/4, Talmakiwadi CHS, Javji Dadaji Marg, Mumbai 400007, hereby invites claims or objections, in writing, for issuance of duplicate share certificates within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice. If no claims/objections are received during this period, the Society shall be free to issue duplicate Share Certificates.
 Date: 06-08-2025
 Place : Mumbai
 For Talmakiwadi
 Cooperative Housing Society Ltd
 Mr. Shivdutt Halady (Hon Secretary)

BASANT AGRO TECH (I) LTD.
 REGD. OFFICE : - Plot No. 13/2 Kulkhed, Near S.T. Workshop, Akola - 444 001.
 CIN: L24120MH1990PLC058560

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2025
 Rs. in lakhs

Particulars	Quarter Ended				Year Ended	
	30.06.2025	30.06.2024	31.03.2025	31.03.2025	30.06.2024	31.03.2025
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Total Income from operations	17642.89	16514.00	13257.06	46350.32		
Net Profit / (loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	291.70	265.08	365.00	706.21		
Net Profit / (loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	291.70	265.08	365.00	706.21		
Net Profit / (loss) for the period after Tax , Exceptional and/or Extraordinary items	252.19	229.23	115.20	416.60		
Total Comprehensive income for the period (Comprising Profit / loss) for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)	252.19	229.23	114.88	416.28		
Equity Share Capital	906.28	906.28	906.28	906.28		
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				16883.85		
Earnings per Share (of Rs. 1/- each)						
Basic	0.28	0.25	0.13	0.46		
Diluted	0.28	0.25	0.13	0.46		

Notes:
 The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results of quarter ended 30th June, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results of quarter ended 30th June, 2025 are available on the websites of the Stock Exchanges www.bseindia.com and on the Company's website www.basantagro.com
 For Basant Agro Tech (I) Ltd
 Shashikant Bhartiya
 Chairman & Managing Director
 Date: 31/07/2025
 Place: Mumbai

MPIL CORPORATION LIMITED
 CIN: L74299MH1959PLC163775
 Regd. Office: Udyog Bhavan, 2nd floor, 29, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001
 Tel: +91 022 67476080 Website : www.mpilcorporation.com Email: cs@mpilcorporation.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025
 (₹ in Lakhs)

Sr.No	PARTICULARS	Quarter Ended		Year Ended	
		30-06-2025	31-03-2025	30-06-2024	31-03-2025
		UNAUDITED	AUDITED	UNAUDITED	AUDITED
1	Total Income (Net)	38.00	38.00	39.00	157.00
2	Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional and/ or extraordinary items)	12.00	(236.00)	7.00	(229.00)
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional and/ or extraordinary items)	12.00	(236.00)	7.00	(229.00)
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional and/ or extraordinary items)	12.00	(236.00)	6.00	(229.00)
5	Other Comprehensive income (after tax)	-	-	-	-
6	Total Comprehensive income (after tax)	-	-	-	-
7	Equity Share Capital	57.00	57.00	57.00	57.00
8	Earning per shares (of ₹ 10/- each) not annualized				
	Basic ₹	2.11	(41.40)	1.05	(40.60)
	Diluted ₹	2.11	(41.40)	1.05	(40.60)

Note:
 1. The above is an extract of the detailed format of quarterly Financial Results for the quarter ended June 30, 2025 filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on our website www.mpilcorporation.com
 2. This statement has been prepared in accordance with the companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) Rule, 2015 and Companies (Indian Accounting Standard) Accounting Rules, 2016
 For MPIL Corporation Limited
 Sd/-
 Veena Dalvi
 Whole Time Director
 DIN: 00062873
 Place: Mumbai
 Date: August 05, 2025

परिशिष्ट IV-A

स्थायर मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सूचना
सिक्कुरिटी इंटरस्ट (एफएसएमई) नियम २००२ चा नियम ४(६) आणि नियम ९(१)च्या नियमांना
सिक्कुरिटीयेशन अंशक रिकव्हरीशन ऑफ फायनान्सियल असेट्स अँड एफएसएमई ऑफ सिक्कुरिटी
इंटरस्ट अँड, २००२ अन्वये स्थायर मालमत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलावाची विक्री सूचना.

सर्वसामान्य जतनेला आणि विशेषतः कर्जदारांना तसेच हमीदारांना सूचीत करण्याचे यत्ने की, खाली वर्णन
केलेली स्थायर मालमत्ता सुरक्षित कर्जदारांनी हाणूण केलेली गेली होती त्या मालमत्तेवर
सुरक्षित कर्जदारांच्या प्राधिकृत अधिकारिने समान कॅपिटल लिमिटेड (पूर्वी इंडियाब्लूव्ज हाऊसिंग
फायनान्स लि. म्हणून ओळखले जायचे) [CIN : L65922DL2005PLC136029] ("सुरक्षित
कर्जदार") हा सार्वजनिक तऱ्या देवता आहे. ज्याचा २५.०८.२०२५ रोजी पर्ययाकाळी ०५.०० ते
०६.०० पर्यंत "जेथे आहे", "जेथे आहे" आणि "जे काही आहे", ची वसूली सती कर्ज खाते न.

सदर मालमत्तेच्या लिलावासाठी अर्जासि रक्कम रु. ८,५४,०००/- (रुपये आठ लाख चोपन्न हजार
सहाशे पंचाशत फक्त) उर्वरित मूलधन, उर्वरित (विलंबशुल्क) आणि दिनांक २५.०७.२०२५ पर्यंत व्याज
कलेली अटीनुसार कर्ज करार आणि इतर संबंधित कर्ज दस्तऐवजांच्या संदर्भात जागू भविष्यातील व्याज
२६.०७.२०२५ पासून कायदेशीर खर्च किंवा इतर शुल्का सह प्रभावी होऊन जो ज्येतीलाय श्यामजी
देविका आणि प्रशा जयंतीलाय देविका यांची मालमत्ता सुरक्षित कर्जदारांच्या द्वारे काढण्यात वसूली साठी
विकली जाईल.

सदर मालमत्तेच्या लिलावासाठी अर्जासि रक्कम रु. ८,५४,०००/- (रुपये आठ लाख चोपन्न हजार
सहाशे पंचाशत फक्त) आणि अंतिम नवी डिगिजिट ("ईमुडी") रु. ८५,४००/- (रुपये पंचाशती हजार चारशे
फक्त) म्हणजेच अनामत देय रक्कम संपूर्ण किंमतीच्या १०% असेल.

स्थायर मालमत्तेचे वर्णन
पर्यंत क्र. १०४, पहिला मजला, ए-सिंगमधे, विल्डिंग क्र. ४, जय ईस्टर्नी समोर, सरास सोसायटीच्या
वसवळ, विहळ रोड, बोईस्टर, "सिंगम फीट" नामक प्रकल्पात, नमूद केलेल्या संपूर्ण मालमत्तेवर स्थिर
असलेले, गट क्र. ७०, प्लॉट नं. १ ते २४, वरंगडे रोड, तालुका पालघर, जि. ठाणे, तापे - ४०१३०५,
महाराष्ट्र.

विक्रीच्या तपशीलवार नियम व अटीसाठी कृपया सुरक्षित कर्जदारांच्या www.samaancapital.com
या वेबसाईटवरलॅक लिंक पाहू; संपर्क क्र. : ०१२४-६९१०९१०, +९१ ७०६५५१०२४, ई-मेल :
auctionhelp@samaancapital.com. बोली लावण्यासाठी, बोली लावण्यासाठी, www.auctiononline.in
वर लॉग ऑन करा.

सही/-
अधिकृत अधिकारी
सामान कॅपिटल लिमिटेड
तारीख : ३०.०७.२०२५
स्थळ : ठाणे (पूर्वी इंडियाब्लूव्ज हाऊसिंग फायनान्स लि. म्हणून ओळखले जायचे)



जाहीर नोटीस

आमच्या बँकेच्या कर्मचाऱी स्व. कु. सुप्रिया विनायक वनाशा (रा. A-१०१, गजानन पराडाइस,
इंद्रलोक - III, भाईर (पु) यांनी खात्री नमूद सद्दिका खरीदीकारता बँकेकडून गुहर्ज घेतलेले आहे.
त्यासाठी त्यांनी सदर नमूद सद्दिकेच्या साडेचालीचे तारणाणाणाघात केलेले आहे. कु.
सुप्रिया विनायक वनाशा यांचे दि.२२ मे २०२५ रोजी दुःखद निधन झालेले असून स्व. कु.
सुप्रिया विनायक वनाशा यांचे वारस ही. विनायक तत्या वनाशा (वडील), सो. शांती विनायक
वनाशा (आई), कु. सुमित विनायक वनाशा (भाऊ) आणि सद्दिकेचे विक्रेता म. छेडा
डेव्हलपमेंट्स हे सदर सद्दिकेच्या खरीदीचा व्यवहार पूर्ण करू इच्छित नाहीत. सबब सद्दिकेचे
विक्रेता आणि खरीदीदार स्व. कु. सुप्रिया विनायक वनाशा यांचे वर नमूद कायदेशीर वारसदार हे
परस्पर सहमतीने आमचे येथील कर्ज खाते बंद करीत आहेत. सदर कर्जखाते बंद झाल्यापरश्चात
बँके आपल्याकडे गहाण असलेले साडेचाली तथा जमा असलेली इतर महत्त्वाची कागदपत्रे
सद्दिकेचे विक्रेता म. छेडा डेव्हलपमेंट्स यांचेकडे सुपूर्द करणार आहोत. तरी सदर
सद्दिकेसंदर्भात कोणी वादी, वारस अथवा हितसंबंधी यांचे कोणतीही हरकत असल्यास लेखी
विक्रेता आणि खरीदीदार स्व. कु. सुप्रिया विनायक वनाशा यांचे वर नमूद कायदेशीर वारसदार हे
होरी हरकत नोंदवावी. त्यानंतर आलेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही याची कृपया नोंद
घ्यावी.

सद्दिकेचा तपशील : स.न. १७९/१A, १B, २, ३, ४, ५, ६, ८, ८ नवीन १८१/१ १४, मध्ये
असलेल्या अविज विल्डिंग नं. ४, C-विंग, ४था मजला, प्लॉट नं. C-४०१ नवबर, ता. जि. ठाणे.

सदर शाखेचा पत्ता : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा :
खेड, "विवालीतला", बसस्थानकानजीक, पु.पो. आणि ता. खेड, जि. रत्नागिरी.
संपर्क क्र. १४०४४४४०११

जाहीर नोटीस
तुमाम जनतेस कळविण्यात येते की, गांव नोजे
मुईगांव बुद्रुक, तालुका अहमद, जिल्हा पालघर;
शेखिल भूमिपान क्रमांक व उपविभाग ७५/५/२,
शेखे हे आर. वी. मि. १०-१०-०० यापैकी
४-२०-८४ चौ. मी. हा अक्षुण्ण जमिन श्रीमती
अंबेसिया नॅल्स वाय्हा यांच्या मालकी कब्जाची
आहे. सदर निव्वळत आमचे अशिल त्याचेकडून
कायमची व निव्वळत विकत देत आहोत.
त्यामुळे सदर मिळकतीच्या मालकीकडून
हक्काबाबतची राखीव अस्त्यास त्यांनी त्याबाबत
निव्वळतकारांच्या "देवदर्शन", पिंपीज चर्चच्या
जागूला, विलमदायकी, पिंपीज, वसई (ग), तालुका
वसई, जिल्हा पालघर, पिन्कोड ४०१२०९ येथील
कार्यालयाची ही शीटस प्रिथ्व झाल्यापासून १५
(पंधरा) दिवसात लेखीपुण्यावर कळवावी.
अन्यथा तसा हक्क हितसंबंध कोणाचाही नाही या
अस्त्यास त्यांनी तो हक्क कोटून दिला आहे असे
मानून आमचे अशिल सदर मिळकत खरीदीत
व्यवहार पूर्ण करतील. यांनंतर सदर
मिळकतीबाबत कोणाचाही कोणत्याही प्रकारचा
हक्क, हितसंबंध, अधिकार आमचे अशिल ग्राह्य
वर्णणार नाहीत. तसेच कोणाचाही प्रकारच्या
नुकसान भरपाईस आमचे अशिल पात्र राहणार
नाहीत.
दिनांक : वसई श्री. एम. डी. डानरे
वकील
दिनांक : ०६/०८/२०२५

जाहीर नोटीस

या नोटीसेद्वारे सर्व जनतेस
कळविण्यात येते की, सद्दिका क्रमांक
३, तळमजला, श्री साई दर्शन धाम को.
ऑप. सहकारी सोसायटी लि., केविन
क्रॉस रोड, भाईर (पूर्व), तालुका
जिल्हा ठाणे, ही सद्दिका श्रीमती
शांताबाई शंकर माने यांचे नांव आहे.
श्रीमती शांताबाई शंकर माने यांचे
दिनांक ०३/०३/२०२५ रोजी निधन
झाले आहे. त्यांच्या मृत्यूनंतर वारस
मुलगा श्री. नितिन शंकर माने ह्याने
वरील सद्दिका आणि समभाग
आपल्या नावे करण्यासाठी
सोसायटीकडे अर्ज केला आहे. ही
सदर सद्दिकेवर कोणाही व्यक्तीचा
किंवा कोणाही वारसांचे कोणत्याही
प्रकारचा हक्क, अधिकार हितसंबंध,
दावा असल्यास तरी त्याबाबत
कोणाचीही हरकत असल्यास त्यांनी
ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४
ही दिवसांच्या ३. सुपाशर्व दर्शन,
वेंकेश पार्क, फाटक रोड, भाईर प. ठाणे
४०११०९ अथवा श्री साई दर्शन धाम
सोसायटी ऑफिस या पत्त्यावर लेखी
पुराव्यासह कळवावे. अन्यथा तसा
कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क,
अधिकार, हितसंबंध, दावा नाही आणि
असल्यास तो सोडून दिला आहे, असे
समजण्यात येईल.
सही/-
वकील केनेट आर. गय्या

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION
IN ITS COMMERCIAL DIVISION COMMERCIAL IP SUIT NO. 103 OF 2012.
Plaint Presented 04/07/2012 And filed on 15/12/2012 SUMMONS to Answer Plaintiff Under section 27.0, r. 1.5 and 8 of O.VIII, R.3 Code of Civil Procedure Mr. Giridharal S/o Bishamberdas Nayyar Aged about 68 years, Of Bombay, adut, Indian Inhabitant, On business as a Proprietor in the firm name and style of M/s. R.G. Nayyar Films Having office situated at Building No. 3-B Flat No. 503, Pallitpura Nagar, New Link Road Jogeshwar (W), Mumbai-400 102. And also staying at Nayyar Trader Sarjapura Ahmednagar Pin-414001-1. Plaintiff V/s. 1) M/s. Indus Wam Syndicate A firm having its office situated at 105Anand Vihar, Oshiwara, MHADA Scheme Andheri (W), Mumbai 400 053. 2) M/s. Digital Entertainment India, A firm having its office situated at 102, Dhanraj, SVR Nagar, Andheri (West), Mumbai 400 053 3) M/s. Cap-Scorio International, A firm having its office situated at Neel Amber CHS Ltd. B-Wing, 5 Floor, Flat No. 503/4, Sector Rajan Road (W) Mumbai 400 050. 4) M/s. VGP Video Vision of India A firm having its office at Unit No. 51, SDHFI, Seepz, Andheri (E) Mumbai-400096 5) M/s Shree Siddhivihar Arts A firm having its office at 1831, 2nd Floor Biswal Building, Bhadrath Place, Chandni Chowk, Delhi 110 006. 6) M/s. Qasim Recording Company LLP Having its office situated at P.O. Box 37594 Dubai, U.A.E. 7) M/s. Manish Traders A firm having its office situated at A-302, Kumar Residency, off. North Main Road, Koregaon Park, Pune, Maharashtra 8) M/s. Varun Enterprises firm having its office situated at 11 floor, Rachna Press Building, Mandi Road, Jalandhar City104 001.9) M/s Vijay Film Distributors A firm having its office situated at 5 & 6, Millis Building, N.R. Road, 2 Cross Bangalore 560 002. 10) M/s Super Cassettes Industries Ltd. A company incorporated under the Provisions of Companies Act, having its office situated at Neel Amber CHS Ltd. B-Wing, 5 Floor, Flat No. 503/4, Sector Rajan Road (W) Mumbai 400 053 11) M/s. Ronak Entertainment A firm having its office at 305, Venture Apartment, Lokhandwala Complex, Andheri (West), Mumbai-400 058. 12) M/s. Rashmi Rekha Pictures A firm having its office at Parkesh Link Road, Cuttack, Orissa. 13) M/s. Devi Kumari Pictures Pvt. Ltd A company incorporated under the Provisions of Companies Act having office situated at Timruti Cinema Compound, Beeraganj, Nepal 14) M. R. K. Singh Carrying on business in the firm name And Style of M/s. Kamakhyaidevi Films having office at Film Maker, Patna Bihar. 15) Nikita Arts Movies Pvt. Ltd A Company incorporated under Companies Act having office at 35 Chilarangan Avenue 5, Avenue, Kolkatta West Bengal 16) M/s. Kamla Traders A firm having its office situated at Sarjapura, Ahmednagar-414001. 17) M/s. SVPC Cine Lab A firm having its office at 202/209 Jyoti Mandir, No. 11 Piplim Lane, Mathur Mumbai-400 052. 18) Indus Wam Syndicate 2) Indus Wam Syndicate India 3) M/s. Cap-Scorio International 4) M/s. VGP Video Vision of India 6) M/s. Qasim Recording Company LLP 7) M/s. Manish Traders 8) M/s. Varun Enterprises 9) M/s. Vijay Film Distributors. 10) M/s. Super Cassettes Industries Ltd.. Deleted 11) M/s. Ronak Entertainment 12) M/s. Rashmi Rekha Pictures 13) M/s. Devi Kumari Pictures Pvt. Ltd 14) M/s. K.K. Sing 15) Nikita Arts Movies Pvt. Ltd 16) M/s. Kamla Traders, 17) M/s. Ravco Cine Lab. The Defendants above named WHEREAS the Plaintiff has filed a suit relating to a commercial dispute against you and you are hereby summoned to file a written statement within 30 days of the service of the present summons and in case you fail to file the written statement within the said period of 30 days, you shall be allowed to file the written statement on such other day, as may be specified by the court, for reasons to be recorded in writing and on payment of such costs as the Court deems fit, but which shall not be later than 120 days from the date of service of summons. On expiry of one hundred and twenty days from the date of service of summons, you shall not allow the written statement to be taken on record. Take notice that, in default the suit may be taken up for a decree or orders against you for want of Written Statement. Witness, SHRI DEVENDRA KUMAR UPADAYAYA, Chief Justice at Bombay aforesaid this 27th day of May 2024
For Prothonotary and Senior Master Seal27 This day of 2024
Mr. Ashok M. Sarogi Advocate for Plaintiff 6A, 6B, Old Oriental Bldg, 2nd Floor, N.M. Road, Mumbai-400 001-You are hereby informed that the free legal services from the State Legal Service, Authorities, High Court, District Legal Service Committee, District Legal Service Authorities and Taluka Legal Service Committees as per eligibility criteria are available to you and in case you are eligible and desire to avail the free legal Services, you may contact any of the above legal services and authorities/Committees. N.B.: A copy of the Plaintiff alongwith all annexures there to, certified a true copy by Advocate for Plaintiff, is enclosed herewith. Note: Next date in this Suit id 14/08/2025 Please check the status and next/further date of this Suit on the official web-site of the High Court -https://mbahighcourtn.in.
THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION IN ITS COMMERCIAL DIVISION COMMERCIAL IP SUIT NO. 103 OF 2012 Mr. Giridharal S/o Bishamberdas Nayyar. Plaintiff v/s M/s Indus WAM SYNDICATE & Ors/ Defendant-SUMMONS TO ANSWER PLAINT
Returned and filed the day of 2024 Mr. Ashok M. Sarogi Advocate for Plaintiff, 6A, 6B, Old Oriental Bldg, 2nd Floor, N.M. Road, Fort, Mumbai-400 001.

Table with 5 columns: Particulars, Quarter ended (30/06/2025) Unaudited, Quarter ended (31/03/2025) Audited, Quarter ended (30/06/2024) Unaudited, Year ended (31/03/2025) Audited. Rows include Total income from operations, Net Profit, Total Comprehensive Income, etc.

जाहीर नोटीस
या नोटीसेद्वारे सर्व जनतेस
कळविण्यात येते की, सद्दिका क्रमांक
३, तळमजला, श्री साई दर्शन धाम को.
ऑप. सहकारी सोसायटी लि., केविन
क्रॉस रोड, भाईर (पूर्व), तालुका
जिल्हा ठाणे, ही सद्दिका श्रीमती
शांताबाई शंकर माने यांचे नांव आहे.
श्रीमती शांताबाई शंकर माने यांचे
दिनांक ०३/०३/२०२५ रोजी निधन
झाले आहे. त्यांच्या मृत्यूनंतर वारस
मुलगा श्री. नितिन शंकर माने ह्याने
वरील सद्दिका आणि समभाग
आपल्या नावे करण्यासाठी
सोसायटीकडे अर्ज केला आहे. ही
सदर सद्दिकेवर कोणाही व्यक्तीचा
किंवा कोणाही वारसांचे कोणत्याही
प्रकारचा हक्क, अधिकार हितसंबंध,
दावा असल्यास तरी त्याबाबत
कोणाचीही हरकत असल्यास त्यांनी
ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४
ही दिवसांच्या ३. सुपाशर्व दर्शन,
वेंकेश पार्क, फाटक रोड, भाईर प. ठाणे
४०११०९ अथवा श्री साई दर्शन धाम
सोसायटी ऑफिस या पत्त्यावर लेखी
पुराव्यासह कळवावे. अन्यथा तसा
कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क,
अधिकार, हितसंबंध, दावा नाही आणि
असल्यास तो सोडून दिला आहे, असे
समजण्यात येईल.
सही/-
वकील केनेट आर. गय्या

Table with 4 columns: PARTICULARS, Quarter ended (30 June 2025) (Unaudited), Quarter ended (31 Mar 2025) (Unaudited), Year ended (31 Mar 2025) Audited. Rows include Total income from operations, Net profit, Total Comprehensive Income, etc.

जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि.
नियम कार्यालय/सुस्थ कार्यालय: जीआयसीएचएफएल, नॅशनल इन्व्हेन्स विल्डिंग, ६ वा मजला, जलजोडीची टाटा रोड,
चर्चटेट, मुंबई-४०० ०२०. दूर: ०२२ ४३०४११०० corporate@gichf.com वेबसाईट: www.gichfindia.com.
जीआयसीएचएफएल विचार शाखा: ३ वा मजला, सदीप हाऊस, तिफ्फती नगर फेज १, रंगेल अकेडमीक क्लब समोर, विरार (प) ४०१३०३
शाखा ईमेल: virar@gichfindia.com
जीआयसीएचएफएल वसई शाखा : १ ला मजला, किनी असोसिएट्स इमारत, स्टेलो पेट्रोल पंप मागे, वसई पश्चिम, मुंबई ४०१२०२.
शाखा ईमेल: Vasaal@Gichf.co.in, प्राधिकृत अधिकारी नाव: संतोष खारवंत- ९८१९०६६५५

Table with 6 columns: क्र. कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार नाव/शाखा नाव, मिळकतीचा पत्ता/मिळकतीचे क्षेत्र (चौ.फु. मध्ये विटत अथे), मागणी सूचना पाठविण्याची तारीख, करवाची तारीख, ०४.०८.२०२५ रोजीची एकूण धवकाळी (मालमिष्ट मुद्दल, वार आणि इतर घात) (रुपयत), राखीव किंमत (रुपयत रुकयत)
1. एमएच०४०४००००३१२ सती शंकर मो/सुनिता सुशेरा मोरे विरार शाखा
2. एमएच०४०४००००१०८४ अमिता अमोलुन खानुत वसई शाखा
3. एमएच०४०४००००१०५० सिल्लिया फ्रान्सिस इंदुगुडा वसई शाखा

ई-लिलाव तारिख: २१.०८.२०२५/ बोली वाद्रीकरणाची अंतिम तारिख: १९.०८.२०२५
ज्याअर्थी, निम्नव्याहरीकारांनी जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि. (जीआयसीएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्कुरिटीयेशन अंशक रिकव्हरीशन ऑफ फायनान्सियल असेट्स अँड एफएसएमई ऑफ सिक्कुरिटी इंटरस्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) तहाकित सिक्कुरिटी इंटरस्ट (एफएसएमई) रुस २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचनेत नमूद धवकाळी रक्कम चुकती करण्यासाठी त्यांना बोलावण्याकरिता खालील कर्जदार/गहादारांना मागणी सूचना जारी केलेली होती.
सहायक कर्जदार/गहादारांना सती सरहद्द रक्कम चुकती करण्यास कसू केल्यामुळे निम्नव्याहरीकारांनी सरहद्द अधिनियमाच्या कलम १३(४) आणि कलम १४ सहाचता सरहद्द नियमव्यतीच्या नियम ८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा घेतलेला आहे.
ई-लिलाव तारिख: २१.०८.२०२५ रोजी (https://www.bankauctions.in) या वेबपोर्टलवर दु. ३.०० ते सां. ०४.०० पर्यंत प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादित वित्तारसह.
विहित निविदा प्रघप्रामधील निविदा/मोहोरबंद बोलीसह इतर आणि केवायसी अनलाईन मोड्युलर किंवा वरील नमूद जीआयसीएचएफ कार्यालयात किंवा अनलाईन द्वारा सदर करण्याची शेवटची तारीख १९.०८.२०२५ रोजी किंवा पूर्वी सां. ५.०० पर्यंत.
वरील माल/मिळकतीच्या लिलाव विक्रीकरिता (सर्फेसी अँड २००२ आणि त्याअंतर्गत निमामाच्या अटी आणि शर्तीमध्ये) सदर जाहीर सूचनेच्या पुढे जीआयसीएचएफएल "जेसे आहे जेथे आहे तत्त्वाने" आणि "जे आहे जसे आहे तत्त्वाने" सदर मिळकतीच्या खरीदीसाठी अन-लाईन पध्दतीने प्रस्ताव मागवित आहे.
लिलाव विक्रीच्या अटी आणि शर्ती खालीलप्रमाणे :
१. ई लिलाव "जे आहे जेथे आहे तत्त्वाने", "जे आहे जसे आहे तत्त्वाने", "जे काही आहे तेथे आहे तत्त्वाने" आणि "कोणत्याही मदीरिश्वाय तत्त्वाने" आणि अनलाईन देवण्यात येणार आहे. सदर ई-लिलाव जीआयसीएचएफ द्वारा मंजूर ई-लिलाव सेवा पुरवठादार "मे. ४ क्लोजर" द्वारा करण्यात येईल.
२. इच्छुक बोलीदारांनी त्यांची बरे वेबपोर्टल https://bankauctions.in यावर नोंदणी करावी आणि त्यांच्या वृजर आयडी आणि पासवर्ड विनामूल्य घ्यावा. संधाव्य बोलीदारांना सेवा पुरवठादार, मे. ४ क्लोजर, ६०५ए, ६था मजला मॅट्रिचनम, असोसिएट, हैदराबाद - ५०००३८, तेलंगणा. ऑफिस लँड लाईन क्र.: ०४०-२३७३३०५; बँकएंड टीएम: १४४२०००६२ / ६६, श्री. प्रकाश - १४४२०००६५, prakash@bankauctions.in, श्री. नितेश पवार, व्यवस्थापक, मुंबई, क्र. १४४२०००७२, मेस आरडीडी: Nitesh@bankauctions.in मालमत्ता चौकशी, संपर्क तपशील: संपात खाते- १८१९१०६६५५.
३. ई-लिलाव सर्फेसी अँड/निव्व २००२ मध्ये विहित अटी आणि खात्री उद्देहित वेवसाईटमधील नियम आणि अटीच्या अधीन तसेच इच्छुक/सहभागी बोलीदारांद्वारा सदर प्रस्ताव/बोली कागदपत्रांमधील अटीच्या अधीन आहे.
४. प्रत्येक बोलीदारांनी अनलाईन ई-लिलावत सहभागी वित्तारणाच्या/तिच्या वसत.चा ई-मेल अड्रेस असणे गरजेचे आहे.
५. एकदा दो इच्छुक बोलीदार जीआयसीएचएफएल प्राधिकृत अधिकार्यांमार्फे एक पात्र निविदाकार म्हणून औपचारिकतेने नोंदणीकृत झाले की, दस्तावेज सादर कन ई-लिलाव पोर्टलमि मार्फत सहभागी होण्याचे त्याचे/तिचे स्वास्तय व्यक्त केले जाईल. ई-लिलाव सेवा पुरवठादारांकडून त्याचा/तिचा लॉगिन आणि संदर्भ मिळवण्याची सर्वस्वी जबाबदारी निविदाकार/अनलाईन बोलीदारांवर असेल.
६. वरील मिळकती उपादेहेहित राखीव किंमतीखाली विकल्या जाणार नाहीत.
७. इच्छुक बोलीदारांनी जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि. च्या नवातील मुंबई येथे डिमांड ड्राफ्ट/निव्वळत/आवडीच्या स्वास्तय उपरोक्त संधाहित राखीव किंमतीच्या १०% दराने इसार अनामत रक्कम/मा (इ.अ.र.) जमा करणे आवश्यक आहे. बँकेचे नाव: सुप्रियम बँक ऑफ इंडिया, खाते क्र.: ००१११००००००३९, खाते नाव: जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि. लिलाव खाते, शाखेचे नाव: प्लससीबी, फोर्ट, पत्ता: सुधीआय, २३१ बँकचे रेकॉर्डिंग ऑफिस नॉरिन वॉईट मुंबई महाराष्ट्र पिन्कोड ४०००२१. आयएफएससी कोड - यूडीआयएच००००१११.
८. यारस्वी बोलीदारांच्या बाबतीत सदर ठेवी समायोजित केल्या जातील, अन्याथा बंद केल्या जातील. सदर इसार अनामत रक्कमेवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही.
९. उपरोक्त इसार अनामत रक्कम (इ.अ.र.) बंद प्रस्ताव पोर्टल https://bankauctions.in वल "अनलाईन" पध्दतीने इतर व फेनकॉर्ड आणि पत्रा पुराव्यासह केवायसी दस्तावेजांच्या स्कॅनड प्रतिसह पत्र काढी आणि अड्रेस पुराव्यासह सेवा पुरवठादारांकडे सादर करावेत किंवा बोली प्रघ. इ.अ.र. आणि केवायसी दस्तावेज समाविष्ट असलेले मोहोरबंद पाकीटतून लिलावाच्या एक दिवस आधी वरील पत्त्यावरील जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि. च्या संधाहित शाखा कार्यालयात वरील उद्देहित तारखेच्या रोजी किंवा त्यापूर्वी पोहोचविले पाहिजेत.
१०. की, निविदा उघडवण्यानंतर, बोली रक्कम वाढविण्याकरिता प्राधिकृत अधिकार्यांच्या स्वेच्छा निर्णयाने राखीव किंमतीपेक्षा जास्त रकमेच्या बोली सादर केलेल्या इच्छुक बोलीदारांना संधी दिली जाईल.
११. यारस्वी बोलीदारांना विक्रीच्या संधाहित प्राधिकृत अधिकार्यांकडून प्रस्ताव स्वीकारणे गेल्यावर ताकडोवब आधी भरलेली इ.अ.र. समायोजित करून विक्री किंमतीची २५% रक्कम जमा करावी लागेल, यात कसूर केल्यास, जमा केलेली इसारा रक्कम बस होईल. उर्वरित ७५% विक्री किंमत सर्वस्वी प्राधिकृत अधिकार्यांच्या निर्णयाप्रमाणे विक्री निविदांच्या तारखेपासून १५ दिवसांत प्रदान करावी लागेल. विहित कालावधीत उर्वरित रक्कम प्रदान करण्यात कसूर केली तर, जमा केलेली रक्कम बस केली जाईल. यारस्वी बोलीदारांना जातीची सूचना देण्याची प्राधिकृत अधिकार्यांना आवश्यकता नाही.
१२. बोलीकर "कॅम्पिस्ट एप्लायर" (खरीदीदार संधाव्य) च्या तत्त्वाने बांधील आहे व त्यांना संस्था किंवा तारण मतेच्या कोणतेही भार, वैयक्तिक दावित्ते, विलंब कर, आयकर, उत्पाद शुल्क, कामगार देणी, बीज व मटेरियल धवकाळी इ. धवकाळीबाबत जाणून घेण्याचा सद्दा देण्यात येतो. यारस्वी बोलीदारांनी खात्री किंमतीद्वारा संधाहित मिळकतीची निगादंडी सर्व देण्यासह सर्व दावित्ते म्हणजेच असलेले पालिका का, मटेरियल/संधावटी आकार, बीज आकार, पाणी आकार, मुद्रांक शुल्क, नोंदणी आकार, विक्री कर (प्रयोग असल्यास) आणि अन्य अनुषंगिक आकार, संधाहित लावतात.
१३. यारस्वी बोलीदारांना नोंदणी शुल्क, मुद्रांक शुल्क, कर यासारखे विक्री प्रमाणपत्रावर देय आकार/शुल्क किंवा त्याच्या/तिच्या नावात तारण मत्ता हस्तांतरित करून घेण्यासाठी देय अन्य कोणतेही कर प्रदान करावे लागतात.
१४. विक्री प्रमाणपत्र केवळ यारस्वी बोलीदारांच्या नावावर आणि संपूर्ण विक्री किंमत मिळाल्यानंतर जारी केले जाईल.
१५. कर्जदार/गहादारा व जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, ई-लिलाव विक्रीच्या अटी व शर्तीनुसार वरील मिळकतीच्या खरीदीसाठी ते इच्छुक खरीदीदार आणू शकतात.
१६. उपरोक्त सदर मिळकतीचे निरीक्षण प्राधिकृत अधिकार्यांच्या संधाव्य आणि विनोती करून घ्यावेत.
१७. प्राधिकृत अधिकारी संधाव्य प्रस्ताव किंवा कोणाचाही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारण्यास बांधील नसतील आणि कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व निविदा स्वीकारण्याचे किंवा फेटाळण्याचे अधिकार राखून ठेवत आहेत.
१८. वरील नमूद केलेल्या मिळकतीबाबत प्रवृत्त अणण्याच्या कोणत्याही दावित्तेसाठी जीआयसीएचएफएल जबाबदार नसेल. मिळकतीचा लिलाव "जेसे आहे जेथे आहे", "जेसे आहे जे आहे", "जे काही आहे तेथे आहे" आणि "कोणत्याही आवाणनिवाव" तत्त्वाने होईल.
१९. वर कर्जदार/गहादारांवर यांनी खरीदीच्या पेशाच्या ५% + विक्रीची उद्घोषणेच्या तारखेपासून संधाव्येक धवकाळी + खर्च + १५% दराने व्याजाचा प्रस्ताव देणून (जी विक्री नंतर यारस्वी बोलीदारांना चुकती करवावी आहे) विक्री निविदांतून जीआयसीएचएल तात बंधके बोलीदार आणि विक्री कर करण्याची विनोती केली तर जीआयसीएचएल रक्कम स्वीकारले आणि गहाणकदारांना कब्जा सोपवेल.
२०. उक्ततत केल्यावर नसतील विक्री सूचनेद्वारा बोली कमेच्या २५% (इसारा अनामत रक्कम धात) भागवरील आधी आणि बोली कमेच्या उर्वरित ७५% ही १५ दिवसात किंवा अधकारांच्या (एडो आणि यारस्वी बोलीदार) दरम्यान मान्य केलेल्या वाढीव कालावधीत देय आहे. यारस्वी प्राधिकृत अधिकार्यांना विक्रीच्या तारखेपासून ३० दिवसांच्या समामीनंतर विक्री प्रमाणपत्र निव्वळत करायचे आहे आणि जर विक्री ही विक्रीच्या तारखेपासून ३० दिवस समामीनंतर निव्वळत झाली नाही तर संपूर्ण प्रदान प्राप्त झाल्यवर विक्री निव्वळत करण्यात येते आणि विक्री प्रमाणपत्र जारी करण्यात येईल.
२१. किमान वरील शाही प्रमाणपत्रचे मातू आहे रु. २०,०००/-

सर्फेसी अधिनियम, २००२ अंतर्गत वैधानिक १५ दिवसीय विक्री सूचना
विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्ती आणि मिळकतीच्या संपूर्ण तपशीलवारकित कृपया अधिकृ ई-लिलाव सेवा पुरवठादार मे. ४ क्लोजर च्या वेबसाईट https://bankauctions.in चा संदर्भ घ्यावा.
दिनांक : ०६.०८.२०२५
लिकाण : विरार/ वसई
जीआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कारता
सही/-
प्राधिकृत अधिकारी

GALA PRECISION ENGINEERING LIMITED
(Formerly known as GALA PRECISION ENGINEERING PRIVATE LIMITED)
CIN - L29268MH2009PLC190522
Registered office: A-801,8TH Floor DIL Complex, Ghodbunder Rd, Majiwade,
Thane, Maharashtra 400610
Email: info@galagroup.com Website: www.galagroup.com
EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025 (Rs. Crores, Except EPS)
PARTICULARS Quarter ended 30 June 2025 (Unaudited) Quarter ended 31 Mar 2025 (Unaudited) Year ended 31 Mar 2025 Audited
Total income from operations 63.08 53.17 237.84
Net profit / (loss) for the period before tax 8.18 8.27 33.13
Net profit / (loss) for the period after tax 6.54 6.30 26.85
Total Comprehensive Income for the period (comprising profit for the period after tax and other comprehensive income after tax) 6.42 6.20 26.44
Paid up Equity share capital 12.72 10.11 12.70
Earnings per share (of Rs.10/- each)
Basic 5.14 6.23 23.23
Diluted 5.02 6.14 22.56
Reserves (excluding Revaluation Reserve as on 31st March, 2025) is Rs. 243.93 crores
Notes:
1. The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended 30.06.2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the websites of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on Company's website at www.galagroup.com.
2. Other expenses for the quarter ended 30th June 2025 include a foreign exchange loss of ₹1.94 crores on revaluation of outstanding EURO/USD forward contracts. Previous quarters had recorded gains on such revaluation.
3. Additional information on standalone financial results is as follows
(Rs. crores)
PARTICULARS Quarter ended 30 June 2025 (Unaudited) Quarter ended 30 June 2024 (Unaudited) Year ended 31 Mar 2025 Audited
Revenue from operations 63.08 53.17 237.84
Profit before tax 8.24 8.32 33.21
Net Profit after tax 6.58 6.35 26.90
4. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 05.08.2025
Place: Mumbai Date: 05.08.2025
For Gala Precision Engineering Limited
Kriti V Gala
Chairman & Managing Director
DIN : 01540274

Table with 6 columns: क्र. कर्जदार/सह-कर्जदार/काज खाते, मागणी सूचना पाठविण्याची तारीख, करवाची तारीख, ०४.०८.२०२५ रोजीची एकूण धवकाळी (मालमिष्ट मुद्दल, वार आणि इतर घात) (रुपयत), राखीव किंमत (रुपयत रुकयत)
1. सती शंकर मो/सुनिता सुशेरा मोरे विरार शाखा
2. अमिता अमोलुन खानुत वसई शाखा
3. सिल्लिया फ्रान्सिस इंदुगुडा वसई शाखा
4. सती शंकर मो/सुनिता सुशेरा मोरे विरार शाखा
5. सती शंकर मो/सुनिता सुशेरा मोरे विरार शाखा
6. सती शंकर मो/सुनिता सुशेरा मोरे विरार शाखा
7. सती शंकर